

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत असलेले
रस्ते / पूल / इमारती क्षतिग्रस्त झाल्यास
अथवा आपत्ती / दुर्घटना घडल्यास त्वरीत
सचिवांना कळविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: संकिर्ण २०१६/प्र.क्र.११०/२०१६/रा.म.२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- १९ सप्टेंबर, २०१६

शासन परिपत्रक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत काही राष्ट्रीय महामार्ग, सर्व राज्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्ग तसेच राज्यशासनाच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील महाड येथील मोठा पुल दि. ०२ ऑगस्ट, २०१६ मधील अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर जिवित हानी झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना पुनश्च घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या रस्त्यावरील पुलांची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत मा.मंत्री (सा.बां) यांचे निर्देशानुसार कार्यकारी अभियंता व त्यावरील दर्जाच्या अभियंत्यांची राज्य स्तरीय कार्यशाळा पुणे येथे दि.२५ ऑगस्ट, २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञांनी पुलांचे पाहणी, परिक्षणाबाबत व त्यानंतर हाती घ्यावयाच्या उपाययोजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

तथापि त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या सिल्लोड पिशोर कन्नड या राज्यामार्गावरील लहान पुल कोसळल्याची घटना दि.०५ सप्टेंबर, २०१६ रोजी घडली असून त्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या आहेत, यावरून वारंवार सुचना देऊनही क्षेत्रीय स्तरावर अधीक्षक अभियंते व त्यांच्या अधिपत्याखालील अभियंते यांचेकडून पुल व मोऱ्यांची तातडीने पाहणी करून संभाव्य हानी/दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती तात्पुरती उपाय योजना वेळीच हाती घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. तसेच रस्त्यालगतच्या डोंगरावरून भुस्संखलन झाल्याने अथवा महापुराने पाण्याखाली रस्ता/पूल आल्याने रस्ता/पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याचा घटना घडतात.

तसेच काही वेळा इमारतींचा काही भाग/स्लॅब कोसळतो, विविध कारणांनी शॉर्ट सर्किट होऊन अपघात होतात. अशा प्रसंगी विभागातील मंत्रालयीन अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ माहिती देणे अपेक्षित आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत असल्याने मंत्रालयीन पातळीवर मुख्य सचिव अथवा मा.मुख्यमंत्री कार्यालयास विभागाद्वारे अहवाल सादर करणे अशक्य होते. अशाप्रसंगी वेळीच मदत पोहचविणे अथवा पुढील कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्याचप्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असलेल्या वर्दळीच्या रस्त्यांवर कोणतीही पुर्वसूचना व व्यापक प्रसिद्धी न देता व्यवस्थितपणे वळणरस्त्यांचे फलक व रस्ते सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी न करता रस्त्याचे काम हाती घेतले जाते त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होतो हेही निदर्शनास आले आहे.

उपरोक्त स्वरुपाच्या बातम्यांना दूरचित्रवाणीच्या विविध वाहिऱ्याद्वारे तसेच वृत्तपत्रांद्वारे मोठ्या स्वरुपात प्रसिध्दी दिली जाते त्यामुळे सा.बांविभागाची प्रतिमा नाहक बदनामी होऊन विभागाची प्रतिमा मलिन होते.

या परिपत्रकाद्वारे सर्व क्षेत्रीय अधिका-यांना सक्त सूचना देण्यात येत आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्ते / पूल / इमारती यासंबंधी क्षति/ काही दुर्घटना झाल्यास त्यासंबंधी झालेल्या हानीचा स्वयंस्पष्ट अहवाल फोटोसह खालील तक्त्यात नमूद केलेल्या सक्षम अधिका-यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून सादर करावा.

अ. क्र.	नाव	पदनाम	दूरध्वनी क.	ईमेल आयडी
१.	श्री आशिष कुमार सिंह	प्रधान सचिव (सा.बां)	०२२-२२०४८२३४ मो.९८२००१११३१	psec.pwd@maharashtra.gov.in
२.	श्री. एस.बी. तामसेकर	सचिव (रस्ते)	०२२-२२०२४८०० मो. ९७६९१६८३४२	sec.pwdroads@maharashtra.gov.in
३.	श्री. सी.पी. जोशी	सचिव (बांधकामे)	०२२-२२०२ ०१४९ मो. ९९७०९४५४४४	sec.pwdworks@maharashtra.gov.in

त्याचप्रकारे वर्दळीच्या रस्त्यावरील कामे हाती घेतांना पूर्वसूचना/व्यापक प्रसिध्दी देऊन आयआरसी मानकानुसार रस्ते सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करूनच काम हाती घेण्यात यावे.

सदरील निर्देश हे सर्व क्षेत्रीय अधिका-यांच्या निर्देशनास आणावे यापुढे अशा स्वरुपाच्या घटनांची माहिती तात्काळ सादर न करणा-या क्षेत्रीय अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९२०१६४५०५३११८ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(गिरीश जोशी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. स्वीय सहाय्यक, सचिव (रस्ते), सा.बां. विभाग, मंत्रालय, मुंबई
२. स्वीय सहाय्यक, सचिव (बांधकामे), सा.बां. विभाग, मंत्रालय, मुंबई
३. मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

४. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई/पुणे/नाशिक/ औरंगाबाद/ नागपूर/अमरावती
५. मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प (सा.बां.) विभाग, मुंबई
६. मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.